

den Lexicographen eine vom Bullen besprungene und eine zur Unzeit gemolkene Kuh) AK. 2, 9, 69. H. 1267. an. 3, 432. fg. MED. n. 150. संधिनी वृषस्पत्ती Hārta bei KULL. zu M. 5, 8. °नीरं Āpast. 1, 17, 23. M. 5, 8. Jiśn. 1, 170. Prājacāttend. 52, 6, 8. 53, a, 2.

संधिनिर्माचन n. Titel eines buddhistischen Sātra WASSILJEV 135. 152. 300. 302. 323. 327. TĀRAN. 301. 316. मध्यमिकमूलसंधिनिर्माचनव्याख्या (wohl मा° zu lesen) 137.

संधिबन्ध m. 1) vielleicht Kītt oder Kalk Inschr. in Z. f. d. K. d. M. 4, 152. — 2) Kaempferia rotunda (भूमिचम्पक) ÇABDAĀ. im ÇKDR.

संधिबन्धन n. Sehne H. c. 128.

संधिमति m. N. pr. eines Ministers des Fürsten Ġajendra RĀĀ-TAR. 2, 65. 72. 79. 82. 105. — Vgl. संधिमत् 2, a).

संधिमत् (von संधि) 1) adj. a) wobei ein Zusammentreffen (zweier Tage oder Tageszeiten) stattfindet WEBER, ĠOT. 51, N. 4. Comm. zu KĀTJ. ÇA. 173, N. 2. — b) im Frieden lebend: Viśṇu MBH. 13, 6971. verbündet KĀM. NITIS. 8, 55 (der Comm. liest संधिना st. संधिमान्). — 2) m. N. pr. a) = संधिमति RĀĀ-TAR. 2, 110. fg. — b) eines Ministers des Fürsten Ġajāpīḍa RĀĀ-TAR. 4, 496.

संधिमुक्त n. Ghedauerenkung Suçr. 1, 300, 7. 8.

संधिग्रन्थका f. eine Bresche in einer Mauer ÇABDĀRTHAK. bei WILSON.

संधिर्गम m. = संध्यारग Verz. d. Oxf. H. 86, a, 37.

संधिला f. 1) eine Bresche in einer Mauer H. 985. an. 3, 691. MED. I. 144. — 2) ein berauschendes Getränk MED. — 3) Haas H. an. — 4) Fluss H. an. MED.

संधिविग्रहक (von संधि + विग्रह) m. Minister der Bündnisse und des Krieges RĀĀ-TAR. 6, 320. °वियत्किं VJUP. 95. Spr. (II) 3104. wohl nur fehlerhaft für संधिविग्रहक.

संधिविग्रहकापत्य m. ein Secretär im Ministerium der Bündnisse und des Krieges KATHĀS. 42, 91.

संधिवेला f. Dämmerungszeit KĀTJ. ÇA. 7, 5, 8. 13, 2, 8. 25, 11, 14. GOBH. 3, 10, 14. 4, 6, 8. LĀTJ. 3, 3, 13. M. 4, 55. P. 4, 3, 116. निशाया दिवसस्य च Vjāsa im ĀBNIKAT. nach ÇKDR. — Vgl. संधिवेल.

संधिषामन् n. ein Sāman zu den Saṁdhistotra (s. संधि 2) p) PAKĀĀV. Br. 24, 11, 6. ÇĀNKH. ÇA. 9, 21, 2. LĀTJ. 2, 9, 19.

संधिसेभव adj. aus dem grammatischen Saṁdhi hervorgegangen; m. so v. a. Diphthong Verz. d. Oxf. H. 105, a, 4.

संधिसितासित्तेरोग m. eine best. Krankheit des Auges Verz. d. Oxf. H. 308, a, 18. fgg.; vgl. संधि 2) m).

संधिकारक m. = संधिचौर HĀR. 146.

संधीस्रर (संधि + ई°) m. N. pr. eines zur Erinnerung an die Zusammenfügung der Körperteile Saṁdhi-mati's errichteten Heiligthums RĀĀ-TAR. 2, 134.

संधुत्तण (von धुत् mit सम्) 1) adj. anfachend, entflammend: कोप° UTTARĀ. ed. Cow. 116, N. 3. — 2) n. das Anfachen, Entflammen: स्रप्ति° KĀRĀKA 1, 5. स्रनल° Suçr. 2, 48, 13. 181, 4. ViçBH. 4, 8, 20. वैर° MBH. 3, 15944. त्यागशक्ति° DAÇAK. 62, 3.

संधेय (von 1. धा mit सम्) adj. 1) zusammensufügen: स्रप्त्ु leicht z. (कन-कघट) Spr. (II) 4971. स्वर° mit einem Ton verbunden werdend VS. PrĀT. 6,

5. — 2) mit dem man Frieden oder ein Bündnis schliessen kann oder muss MBH. 12, 2050. 6268 (auch स्र°). Spr. (II) 1153. 6740. KATHĀS. 12, 26. BHĀG. P. 8, 6, 20. PĀNĒAT. ed. Bomb. III, 31, 4. Hit. 116, 21. 117, 17. 20 (स्र°). 126, 12. 127, 19. स संधेयः कथं मया MBH. 9, 260. स्रप्त्ु leicht zu versöhnen Spr. (II) 4971. neutr. impers.: स्रप्तिरैरपि संधेयम् sogar mit Feinden soll man sich verbünden 6812. किं नु संधेयमस्मिन् kann man sich wohl mit ihm aussöhnen? BHĀG. P. 10, 47, 16. — 3) in Ordnung zu bringen, wieder gut zu machen: स्र° AIT. Br. 7, 17. — Vgl. डु°.

संध्य (von संधि) 1) adj. a) auf dem Uebergangspunct liegend u. s. w.: स्थान ÇAT. Br. 14, 7, 4, 9. पौर्णमासी Gobu. 4, 5, 2. 12. स्रद्धिसंध्यम् Suçr. 1, 7, 16. — b) auf dem grammatischen Saṁdhi beruhend RV. PrĀT. 2, 28. 3, 6. 5, 20. 11, 3. 20. 13, 15. fg. 14, 26. AV. PrĀT. 1, 1. 2, 37. 3, 37. — c) (von 1. ध्या mit सम्) = सम्यग्विचारकर्तृ Comm. zu VĀSAVAD. S. 32. संध्या dass. ebend. — 2) f. संध्यौ a) Uebergangszeit, Morgen- oder Abenddämmerung UśĀVAL. zu UṆĀDIS. 4, 111. AK. 1, 1, 3. H. 140. an. 2, 387. MED. j. 59. पश्चिमा MBH. 1, 656. पूर्वा 657. घोरा समभवत्संध्या 5890. पुरा संध्या प्रवर्तते 6028. R. 1, 25, 2. संध्या संस्र्यते घोरा MBH. 1, 6443. R. 1, 28, 21. शनैर्विपुष्यते 35, 16. स्रक्चन्द्राभ्यां रक्ता 3, 52, 5. 4, 43, 47. RAGH. 1, 83. 2, 20. VARĀH. BRH. S. 21, 8. 30, 5. fgg. प्राची, स्रपरा 31. संध्येव रा-गिणी वेश्या KATHĀS. 12, 93. Spr. (II) 6819. VP. 222. fg. 308. BRAHMA-P. in LA. (III) 54, 11. 22. BHĀG. P. 2, 1, 34. 3, 14, 7. 8, 20, 24. °पयोद् (vgl. संध्यास्र) ÇĀK. 75. °द्वय VARĀH. BRH. S. 3, 35. 46, 67. 75. du. 3, 34. ÇĀNKH. Br. 2, 9. M. 2, 78. 3, 280. 4, 50. 113. 131. 8, 86. Jiśn. 1, 25. उभे पूर्वापरे MBH. 6, 54. R. 2, 25, 13. 75, 31. Suçr. 2, 145, 18. Spr. (II) 930. WEBER, KṚSHNĀG. 264. HALĀJ. 1, 106. संध्यामासु, उप-स्रासु, स्रनु-स्रासु die Morgen- und Abendandacht verrichten SHADV. Br. 4, 5. ĀÇV. GRH. 3, 7, 3. ÇĀNKH. GRH. 2, 9, 4, 9. KAUC. 141. M. 2, 69, 7, 223. MBH. 1, 1890. R. 1, 31, 30. 2, 46, 13. 64, 32. R. GOBH. 1, 26, 2. WEBER, RĀMAT. UP. 344. Verz. d. Oxf. H. 85, a, 34. Verz. d. B. H. 91 (41). No. 326. BRAHMA-P. in LA. (III) 55, 16. MBH. 3, 2256 (स्रन्वास्त mit der ed. Bomb. zu lesen). R. GOBH. 2, 47, 25. संध्यौ कर्तुं पूजनम् PĀNĒAR. 1, 3, 49. °चन्दन Verz. d. Oxf. H. 273, b, 23. 276, b, 10. 40. संध्योपस्थान Comm. zu TBr. 1, 67, 4 v. u. °कार्य VIKRAM. 37, 9. संध्याग्निकार्य KATHĀS. 20, 40. संध्याग्निकोत्रमल्ल 34, 36. °विधि 38, 57. Verz. d. B. H. No. 1051. fg. Verz. d. Oxf. H. 267, b, 26. 286, a, No. 670. संध्या-ङ्गजपविधि 267, b, 30. °मौन 85, a, 34. °नियम BHĀG. P. 3, 14, 36. Hier und da kann auch Bed. d) gemeint sein. — b) Morgen- oder Abendgebet: पूर्वा (पश्चिमा) संध्यौ जपन् M. 2, 101. fg. 4, 93. उभे संध्ये जपन् 2, 222. R. 1, 25, 20. BRAHMA-P. in LA. (III) 54, 7. °प्रयोग Verz. d. Oxf. H. 93, a, 4 v. u. — c) die Morgendämmerung (vgl. संध्योष्ण) eines Juga (Weltperiode) M. 1, 69. fg. HARIV. 511. fgg. VP. 23. BHĀG. P. 3, 11, 20. die Dämmerung am Anfange und am Ende eines Juga MED. HARIV. 11304. am Ende BHĀG. P. 1, 3, 25. — d) die drei Gelenke des Tages: Morgen, Mittag und Abend: °त्रय VARĀH. BRH. S. 34, 8. die Gelenke dieser Zeitabschnitte ĀÇV. GRH. PARĪ. 1, 2. — e) die Dämmerung (insbes. die Abenddämmerung) personificirt als eine Manifestation Brahman's VP. 40. BHĀG. P. 3, 20, 33. fgg. TROYER zu RĀĀ-TAR. 1, 33. als Geliebte der Sonne Spr. (II) 760. Çiva's KATHĀS. 1, 44. RĀĀ-TAR. 1, 33. 7, 1. als Gattin KĀĀ's VAIV. P. im ÇKDR. Pulastja's MBH. 5, 3970. Pūshan's